JIK INDUSTRIES LIMITED

Date: July 29, 2024

To, Bombay Stock Exchange Limited Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Fort, Mumbai – 400001

National Stock Exchange of India Ltd. Exchange Plaza, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai- 400051

Scrip Code: 511618
Through BSE Listing Centre

Scrip Code: JIKIND
Through NEAPS Portal

Subject: Submission of Newspaper Publication in respect of information regarding 32nd Annual General Meeting ('AGM') of the Company under Regulations 30 and 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

Please find enclosed herewith copies of Newspaper publication dated 28th July 2024, Published in the Newspaper on 29th of July 2024, issued for the attention of shareholders in respect of information regarding 32nd Annual General Meeting ('AGM') of the Company scheduled to be held on August 23, 2024 at 4:00 p.m. through Video Conferencing / Other Audio Visual Means, in compliance with the General Circular No. 14/2020 dated 8th April 2020, General Circular No. 17/2020 dated 13th April 2020, General Circular No. 20/2020 dated 5th May, 2020, General Circular No. 02/2021 dated 13th January, 2021, General Circular No. 02/2022 dated 5th May, 2022, General Circular No. 10/2022 dated 28th December, 2022 and General Circular 09/2023 dated Sep 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs.

The same was published in below mentioned newspapers:

- 1. Business Standard
- 2. Mumbai Lakshadweep

Kindly acknowledge receipt of the same. Yours faithfully,

For and on behalf of JIK Industries Limited

Mohini Sawant Company Secretary & Compliance Officer Membership No. A49186

Enclosures: Copy of Newspaper Publications

Navi Mumbai Municipal Corporation

Fire Brigade Department

Re-Tender Notice No.:- NMMC/FIRE/01/2024-25

Name of work- Fabrication & Supply of High Rise Building Fire Fighting Vehicle For NMMC Fire Brigade Department Estimated Cost (Rs.):- B2

All the tenderer shall take note of that, details tender of above work is available of Navi Mumbai Municipal Corporation at website https://nmmc.etenders.in

Tender submission would be online and the deadline to submit the proposals is Dt.09/08/2024, 13.00hrs. sian/-

Chief Fire Officer

MMC PR Adv no./125/24 Navi Mumbai Municipal Corporation

RUPEEK CAPITAL PRIVATE LIMITED

45/B. Shubham Complex. 1st A Main. JP Nagar 3rd Phase. Bengaluru - 560078 GOLD AUCTION NOTICE

The borrowers and the public in general are hereby notified that the gold pledged with respect to the below mentioned loans will be auctioned on account of non-repayment of dues. The Auctions will happen on 13/08/2024 through an online portal https://gold.samil.in In case e-auction is not materialised for any reason on the date mentioned above, with respect any or all items of the pledged ornaments, Rupeek shall be conducting e-auction/Private Sale of the items on any subsequent date/s without further notice.

List of Loans (LOS ID)

12006147

For more information please contact - 1800 419 8000

Sd/- Authorised officer

Rupeek Capital Pvt. Ltd

Date: 29/07/2024

SPECIAL RECOVERY OFFICER CO-OPRATIVES SOCIETIES ACT1960, Act 156, Rule1961, Rule 107 Sangali Vaibhav Co-Op Credit Society Limited Mumbai - 143, Khetan Chambers, Ground Floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumbai - 400001.

Phone No.022-22694996/97. Email - sanglivaibhav@gmail.com FORM "Z"

(See sub-rule [(11)(d-1)] of rule 107) SYMBOLIC POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Special Recovery officer attached to Sangli Vaibhav Co. 1 Operative Credit Society Limited Mumbai under the Maharashtra Co-operative Societies Rules, 1961, issued a demand notice date 01/11/2023 calling upon the judgment debtor Shri. Vinayak Tulshiram Penkar repay an amount mentioned in the notice being Rs. 3,24,884/- (Three Lakh Twenty Four Thousand Eight Hundred Eighty Four Only) within a period of 15 (fifteen) days from the date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issued a notice before attachment dated 16/11/2013 and attached the property described herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersigned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-Operative Societies Rules, 1961, on this 04/03/2024.

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Sangli Vaibhav Co. Operative Credit Society Limited Mumbai for an as on date amount Rs. 3,24,884/-(Rupees Three Lakh Twenty Four Thousand Eight Hundred Eighty Four Only) and interest thereon

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Flat No.03, 1st Floor, Nandgonkar House, Oppt. Rupmangal Jweeler's Majiwada village, Thane .(672sq.ft / 62.45sq.mt Builtup Area)

Date: - 04.03.2024 Place: - Majiwada, Thane

Sd/- MR. R. A. CHAVAN Recovery Officer, Under Maharashtra Co. Operative Societies Act. 1960, and Rules 1961 under rule 107 [11(d-1)], attached to Sangli Vaibhav Co. Operative Credit Society Limited, Mumbai having its registered office at, 143, Khaitan Chambers, Groung Floor,



Office No.2, Modi Street, Fort, Mumbai, Maharashtra Pin Code-400001, Phone No.022-22694996 / 97

SPECIAL RECOVERY OFFICER

CO-OPRATIVES SOCIETIES ACT1960, Act 156, Rule1961, Rule 107 Sangali Vaibhav Co-Op Credit Society Limited Mumbai - 143, Khetan Chambers, Ground Floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumbai - 400001, Phone No.022-22694996/97. Email - sanglivaibhav@gmail.com

> FORM "Z" (See sub-rule [(11)(d-1)] of rule 107)

SYMBOLIC POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Recovery officer attached to Sangli Vaibhav Co. Operative Credit Society Limited Mumbai under the Maharashtra Co - operative Societies Rules 1961 issued a demand notice date 18.07.2023 calling upon the judgment debtor Smt. Aliya Sikandar Sayyed to repay an amount mentioned in the notice being Rs. 3,16,111/- (Rupees Three Lakh Sixteen Thousand One Hundred Eleven Only) within a period of 15 (fifteen) days from the date of receipt of the said notice and the judgment debtor having failed to repay amount, the undersigned has issued a notice before attachment dated 30.11.2023 and attached the property described herein below.

The judgment debtor having failed to repay the amount, notice is hereby given to the judgment debtor and the public in general that the undersingned has taken symbolic possession of the property described herein below in exercise of powers conferred on him/her under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-Operative Societies Rules, 1961, on this 18.01.2024.

The judgment debtor in particulars and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of Sangli Vaibhav Co.Operative Credit Socity Limited Mumbai for an amount Rs. 3,16,111/- (Rupees Three Lakh Sixteen Thousand One Hundred Eleven Only) and interest thereon

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Ress. Premises: Room No 18, 4th Floor, Mumtaj Apartment, Maplesha Baba Road Rabodi No 1, Thane 400601. (150 Sq.Ft)

Date: - 18.01.2024 Place:- Rabodi, Thane

Sd/- MR. R. A. CHAVAN Recovery Officer, Under Maharashtra Co. Operative Societies Act. 1960, and Rules 1961 under rule 107 [11(d-1)], attached to Sangli Vaibhav Co. Operative Credit Society Limited, Mumbai having its registered office at, 143, Khaitan Chambers, Groung Floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumbai, Maharashtra Pin Code-400001, Phone No.022-22694996 / 97





LAXMI ORGANIC INDUSTRIES LIMITED

CIN: L24200MH1989PLC051736.

Reg. Office: A-22/2/3, MIDC Mahad, Raigad 402 309 India | Tel: +91-22-49104444, Fax: +91-22-22853752 Email: investors@laxmi.com, Website: www.laxmi.com

EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE OUARTER ENDED JUNE 30. 2024

All amounts in Indian Rupees millions Standalone Sr. **Ouarter ended** Year ended **Particulars** No. 31-Mar-24 30-Jun-23 31-Mar-24 30-Jun-24 (Unaudited) (Unaudited) (Unaudited) (Audited) Total Income from Operations 7,296 8,260 6,999 28,731 Net Profit before tax and exceptional items 703 788 2.106 Net Profit before tax (after exceptional items) 703 788 550 2,106 551 379 463 Net Profit after Tax and exceptional items 1,557 Total Comprehensive Income for the period 466 552 382 1,562 **Equity Share Capital** 553 552 531 552 17,814 Reserves excluding Revaluation Reserve (Other Equity) Earnings per share (in ₹) per ₹ 2/- share 1.68 2.01 1.43 5.76 Basic 1.42 5.72 Diluted 1.66 2.01 9 Cash Profit (Net Profit after Tax + Depreciation) 671 787 584 2,443


		Consolidated						
Sr.	Particulars		Year ended					
No.	r artiodiaro	30-Jun-24 (Unaudited)	31-Mar-24 (Unaudited)	30-Jun-23 (Unaudited)	31-Mar-24 (Audited)			
1	Total Income from Operations	7,301	8,000	7,332	28,932			
2	Net Profit before tax (after exceptional items) Net Profit after Tax and exceptional items	540	680	557	1,708			
3		540	680	557	1,708			
4		344	443	383	1,205			
5		347	445	386	1,210			
6	Equity Share Capital	553	552	531	552			
7	Reserves excluding Revaluation Reserve (Other Equity)				17,425			
8	Earnings per share (in ₹) per ₹ 2/- share	1.24	1.62	1.44	4.46			
	Basic Diluted	1.23	1.62	1.44	4.43			
9	Cash Profit (Net Profit after Tax + Depreciation)	602	749	593	2,271			

Notes:

- The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results available on the Stock Exchanges website: www.bseindia.com and www.nseindia.com and also on the Company's
- The financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on July 26, 2024. The statutory auditors have expressed an unmodified audit opinion on these results.
- The financial results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ('Ind AS') prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder.
- During the quarter under review, the Company has allotted 669,477 equity shares of ₹ 2 each on May 20, 2024 to the option grantees. Accordingly, the issued, subscribed and paid-up capital of the Company has increased from ₹ 551.56 million consisting of 27,57,80,785 Equity shares of ₹2 each to ₹552.90 million consisting of 27,64,50,262 Equity shares of ₹2 each. The basic and diluted EPS for the quarter ended June 30, 2024 has been calculated in accordance with Ind AS 33.
- The Board of Directors at its meeting held on May 21, 2024 have approved the Scheme of Amalgamation for merger of Yellowstone Fine Chemicals Private Limited ("Transferor Company", a wholly owned subsidiary of Laxmi Organic Industries Ltd ("the Company")) with the company under section 230 to 232 and other applicable provisions of the Companies Act, 2013 and the rules and regulations made thereunder ("Scheme"). The Appointed Date for the Scheme is April 1, 2024. The Company has filed on July 22, 2024 the first motion application for approval of the Scheme with the Mumbai Bench of the National Company Law Tribunal ("NCLT"). The Scheme as aforesaid is subject to necessary approvals by shareholders and creditors of the Company and Transferor Company and NCLT Mumbai Bench and such other statutory and regulatory approvals as may be required.
- Figures for the previous period have been regrouped as required to confirm to the figures of the current period Place: Mumbai

Date: July 26, 2024





NOTICE is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holders) of the said securities/applicant(shas/have applied to the Company to release the new certificate. The Company ha informed the holders/applicants that the said shares have been transferred to IEPF as per IEPF Rules.

Any person who has a claim in respect of the said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to release the new certificate to the holders/applicants, without further intimation.
 Name of the Shareholders
 No of the Securities
 Certificate Nos
 Distinctive Numbers

 Md Qaiseruzz Aman &
 800
 79094
 39791831 - 39792630

Yasmin Qaiser Name of the Shareholders Place: Mumbai

SPECIAL RECOVERY OFFICER

CO-OPRATIVES SOCIETIES ACT1960, Act 156, Rule1961, Rule 107

Sangali Vaibhav Co-Op Credit Society Limited Mumbai - 143, Khetan

Chambers, Ground Floor, Office No.2, Modi Street, Fort, Mumbai - 400001

(See sub-rule [(11)(d-1)] of rule 107)

SYMBOLIC POSSESSION NOTICE FOR IMMOVABLE PROPERTY

Whereas the undersigned being the Recovery officer attached to

Sangli Vaibhav Co. Operative Credit Society Limited Mumbai under

the Maharashtra Co - operative Societies Rules 1961 issued a

demand notice date 16/03/2020 calling upon the judgment debtor

Shri. Ghanshyam Raghunath Puri to repay an amount mentioned in

the notice being Rs. 7,87,454/- (Rupees Seven Lakh Eighty Seven

Thousand Four Hundred Fifty Four Only) within a period of 15

(fifteen) days from the date of receipt of the said notice and the

judgment debtor having failed to repay amount, the undersigned has

issued a notice before attachment dated 02/12/2020 and attached

The judgment debtor having failed to repay the amount, notice is

hereby given to the judgment debtor and the public in general that

the undersingned has taken symbolic possession of the property

described herein below in exercise of powers conferred on him/her

under rule 107 [11(d-1)] of the Maharashtra Co-Operative Societies

The judgment debtor in particulars and the public in general is hereby

cautioned not to deal with the property and any dealings with the

property will be subject to the charge of Sangli Vaibhav Co. Operative

Credit Socity Limited Mumbai for an amount Rs. 7,87,454/- (Rupees

Seven Lakh Eighty Seven Thousand Four Hundred Fifty Four

Ress. premises. Room No T 3, B Wing 3rd Floor Serve No 67/5

Sd/- MR. R. A. CHAVAN

Recovery Officer, Under Maharashtra Co.

Operative Societies Act. 1960, and Rules 1961,

under rule 107 [11(d-1)], attached to

Sangli Vaibhav Co. Operative Credit Society

Limited, Mumbai having its registered office at,

143. Khaitan Chambers, Groung Floor,

Office No.2, Modi Street, Fort, Mumbai, Maharashtra,

Pin Code-400001, Phone No.022-22694996 / 97

DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY

Kalher, Taluka Bhiwandi Dist Thane (Aria 405 sq.ft, Carnet)

the property described herein below.

Rules, 1961, on this 13/06/2023.

Only) and interest thereon

Date: 13.06.2023

Place:- Kalher, Thane

(STAMP)

Phone No.022-22694996/97. Email - sanglivaibhav@gmail.com FORM "Z"

Md Qaiseruzz Aman & Yasmin Qaiser

Public Notice TO WHOMSOEVER IT MAY CONCERN

This is to inform the General Public that the following share certificate of Amines & Plasticizers Ltd. having its Registered Office at: T-113rd floor, Grand Plaza, Paltan Bazar, G Road, Guwahati 781008 Assam registered in the name of the following Shareholder /s have

I.	been lost by them.					
ı	Sr. Name of the		Folio No	io No Cert No Distinctive Number		No. of
ı	No. Share holder					Shares
ı	1	Navinchandra Visanji	N00357	1512	4540486-4541735	1250
ı		Shah		4288	31939301-31940550	1250
ı	2	Hemlata Navinchandra	H00142	757	629291-630540	1250
ı		Shah		3599	28087981-28089230	1250

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above

Any person who has any claim in respect of the said share certificate/s should lodge suc Any person who nas any claim in respect of the said share certificate/s should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Pvt. Ltd.,C 101, 247 Park, L.B.S. Marg, Vikhroli (West),Mumbai,Maharashtra,400083 Tel: 022 49186270 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue Duplicate Share Certificate/s. Place: Mumbai Deta: 0.9 07 2004 Date: 29.07.2024

JIK INDUSTRIES LIMITED

CIN: L65990MH1990PLC056475
Regd. Office: Balkum Pada No. 3, Thane (West), Thane, Maharashtra, India, 400608. Ph: +91- 94211 47822 E-mail: cosec@iik.co.in. Website: www.iik.co.ii

INTIMATION REGARDING 32nd ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING (VC)/OTHER AUDIO VISUAL MEANS (OAVM)
The Ministry of Corporate Affairs(MCA), vide its General Circular No. 14/2020 and 17/202 tated April 08, 2020 read with the General Circular No. 20/2020 dated May 05, 2020 read with General Circular No. 02/2021 dated January 13, 2021, Circular No. 20/2021 dated December 12, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021, Circular No. 02/2022 03/2022 dated May 05, 2022 and 10/2022 dated December 28, 2022 and General Circula 09/2023 dated Sep 25, 2023 other applicable circulars issued by the Securities and Exchange Board of India (SEBI), has allowed the Companies to conduct the AGM through VC or OAVN until September 2024. In accordance with, the said circulars of MCA, SEBI and applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI LODR Regulations), the 32[™] Annual General Meeting ("AGM") of the members of JIK Industries Limited will be held on Friday, August 23, 2024, at 04:00 PM. (I.S.T.) through VC/ OAVM without any physical presence of members. The process of participation in the AGM will be provided in the Notice of AGM. In compliance of the above circulars, the Company shall send electronic copies of Annua

Report along with the Notice of AGM to those shareholders whose email IDs are registered with the Company/Depository Participant. The Notice of AGM along with Annual Report for the financial year 2023-24, will be available on the website of the Company at www.iik.co.in and on the website of Stock Exchange i.e. NSE Limited at www.nseindia.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL")

at www.evoting.nsdl.com
Manner of registering/updating Email addresses:

For Physical Shareholders:
Send scanned copy of the following documents by email to their respective Depository
Participant or the Registrar and Transfer Agent (RTA) at www.Linkintime.co.in or the Company at cosec@iik.co.in.

A signed request letter mentioning your name, folio number and complete address, mobile number and email address to be registered;

Self-attested scanned copy of the Pan Card: and

Self-attested scanned of any document (such as Aadhar card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Members as registered with the

ng with the above details, for registering the Bank Account details:

Name and Branch of the Bank Bank Account Type;

Bank Account Number

IFSC Code and

Scan copy of the cancelled cheque bearing all the above details for authentication For Flectronic Shareholders:

Members holding shares in dematerialized mode are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository

Manner of casting through E-Voting:

The remote e-voting as well as e-voting in the AGM on the proposals contained in the Notice of the AGM will be conducted on the e-voting system to be provided by the company The details of the e-voting will be specified in the Notice of AGM. The members who are holding shares in physical form or who have not registered their email ID can access the e-voting system and vote on the e-voting system as per the procedure which will be ntioned in the AGM Notice.

For JIK Industries Limited Sd/ Mohini Sawan

Place - Thane Date – July 28, 2024 Company Secretary & Compliance officer Membership No: A49186



Ujjivan Small Finance Bank

Registered Office: Grape Garden, No.27, 3rd "A" Cross, 18th Main, 6th Block, Koramangala, Bengaluru-560095, Karnataka, Regional Office: 7th Floor, Almonte IT Park, Sr. No. 8, Kharadi-Mundhwa Bypass, Village Kharadi, Pune-411014.

PUBLIC AUCTION NOTICE

PUBLIC NOTICE FOR SALE UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF SECURITY INTEREST ACT (SARFAESIAct) 2002, READ WITH PROVISO RULE 8(6) & 9 OF SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES 2002.

The undersigned as authorised officer of Uijivan Small Finance Bank Ltd., has taken possession of the following property in exercise of powers conferred under section 13(4) of the SARFAESIAct. The Borrower in particular and public at large are informed that Public auction of the mortgage property in the below mentioned account for realisation of dues of the Bank will be held on "AS IS WHERE IS BASIS" and "AS IS WHAT IS BASIS" on the date as prescribed as here unde

SI.	Loan Acc. No.	Name of Borrower/ Co-Borrower	13(2) Notice Date/		Reserve Price		
No	/ Branch	/ Guarantor/ Mortgagor	Outstanding Due	Possession	in INR /		
			(in Rs.) As on		EMD in INR		
1	4411210130000108	1) Prabhakar Purshottam Upadhyay, 2) Maya Prabhakar Upadhyay, both are residing at	04.11.2022 /	20.02.2024	Rs.13,10,000/-		
	1	Flat No. 202, 2nd floor, A Wing, Kokan, Darshan Bhopele, Karjat, Raigad – 410 201.	Rs.13,28,482.75		1		
	4411-KOPARKHAIRNE	1) Also at Block No. 002, Ground Floor, Bldg. No. 7, Phase No. 1, Sai Moreshwar,	as on 20.09.2022		Rs.1,31,000/-		
		Banjarpada, Tal. Karjat, Raigad, Maharashtra					
	Description of the Immovable Property: All that piece and parcel of Block No. 002, on Ground Floor admeasuring 368 sq. ft. carpet in Bld. No. 7 in Phase No. 1 of Sai						

Moreshwar, constructed on land bearing Survey No. 15/2 situated at Mouje/village Banjarpada, Taluka Karjat, District Raigad, Maharashtra, which was owned by you vide Agreement to Sale dated 02/04/2019 bearing Reg. No. 1482/2019. 4412210080000008 1) Anil Omprakash Soni. 2) Jvoti Anil Soni, both are residing at: A-205, Tisai Darshan, 20.02.2024 Rs.9.67.000/-04.11.2022 / Rs.11.93.537.07 Haji Malang Road, Nr. Nadivali Talav, Kalyan, Thane - 421306,

4412-THANE Also at: Shop No.15, Ground Floor, Sai Shopping Center, Karjat, Raigad. as on 20.09.2022 Rs.96.700/ Description of the Immovable Property: All that piece and parcel of Shop no.15, Ground floor, an area admeasuring 235 sq fts., in the scheme known as Sai Shoping Center situated and constructed on land bearing House No. 978, of village Shelu, Tal- Karjat, Dist- Raigad. Which is owned and possessed by you by virtue of Agreement dated 11. 07/2019 which is registered at the office of Sub – Registrar Karjat, Office No.2 Karjat vide registration No.: 3530/2019

4462220230000001 22.11.2021 / 03.06.2022 Rs.11,43,000/-1) Ashok Kumar Roy, 2) Chitra Roy, both are residing at: Add: 172, Mallhar Mantion nr.Narayan Mainder Steel, Khudukpada, kalamboli, Raigad, Maharashtra-410218. Rs.10,19,960/-4462-KAMOTHE as on 01.11.2021 Rs.1,14,300/-

Description of the Immovable Property: Plot No. 530, Are 172 Sq. Mtr. Bearing New Survey No. 27, Situated At Village- Choravale (wakas) Taluka Karjat, Dist- Raigad Maharashtra -410201 4411210130000045 11.10.2021 / 03.06.2022 Rs.813000/-1) Raiesh Tukaram Padhar, 2) Privanka Raiesh Padhar, both are residing at: Vandre Rs.11,40,602/-

4411-KOPARKHAIRNE as on 29.09.2021 Rs 81 300/-Description of the Immovable Property: All that piece and parcel of property being Flat No. 305, area admeasuring 270 sq. ft. on 3rd Floor, in the building known as "Hari Janardan Apartment" constructed on the Grampanchayat House Property No. 506, old house no. 214, situated at village Devad, Taluka Panvel, Dist. Raigad within the limits of

Grampanchayat Devad and which is bounded as On or towards the East: parking, On or towards the South: building, On or towards the West: road, on or towards the North: chawl 4416210130000074 1) Suresh Pratap Singh, 2) Mrs. Romi Singh, both are residing at: Room No.11. Saraswati 03.06.2022 Rs 10.01.000/-11.10.2021 / Niwas, Durgamata Mandir Road, Near Warke Hospital, Kolsewadi Kalyan, East Kalyan, Rs.13.32.478/ 4416-KALYAN Katemanivali, Thane, Mahatrshtra - 421306 as on 30.09.202° Rs.1,00,100/-Description of the Immovable Property: All that piece and parcel of the property Flat No. 101, on 1st Floor, area admeasuring – 630 sq. feet, in the building known as "Bhagyashr

4411210130000120 1) Irfan Adam Hakim. 2) Parveen Irfan Hakim. House no 694/C. Bhingari Village. 11.10.2021 / 03.06.2022 Rs.18,35,000/-Rs.34,66,490/ Opp.MESB Board, Old Panvel, Raigad, Raighrh(MH) Maharashtra-410206 1411₋K∩PΔRKHΔIRNE as on 27.09.2021 Rs.1.83.500/-

partment", constructed on – Gaothan House No. 1189, situated at village- Bhandivali, Tal.-Karjat, Dist.- Raigad, within the limits of Group Grampanchayat – Shelu.

Description of the Immovable Property: All that piece and parcel of property Flot no.A-002, on ground floor, area admesuring -45.807 Sq.mtrs. CARPET in A wing of the building no.1 known as "MARIGOLD" of the project Nirmiti Garden (Phase-2), constructed on the survey no.56/3,56/1, 56/2 to 5, situated at Village-Umroli, Taluka Panvel District-Raigad. Date & Time of Inspection of the property(ies) 02-08-2024 & 09-08-2024 Between 11AM to 4PM Date for Submission of Bid & EMD 19-08-2024 between 11 AM to 05 PM

Date and Time of Auction 20-08-2024 from 11:00 AM to 2:00 PM Earnest Money Deposit (EMD) in INR (Should be paid through Demand Draft in favour of "Ujjivan Small Finance Bank Ltd."), Place of submission of bids: 1. Ujjivan Small Finance Bank Ltd., Nanak Appartment, Next to Hotel Zaika, Near Khadakpada Circle, Kalyan Murbad Road, Wayale Nagar, Kalyan-421301 (Sr. No. 1, 2, 4, & 6). 2. Ujjivan Small Finance Bank Ltd., 1st Floor, 101/A, Siddharudh Apartment, Thane Belapur Road, Vishwakarma Nagar, Kalwa Naka, Kalwa West, Thane - 400605 (Sr. No. 3, 5) (Contact Details: Nitin Gamare - 8070107890, Shivaji Khade- 7058080915)

Terms & Conditions: - The e-Auction is being held on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS' and "whatever there is" BASIS'

To the best of knowledge and information of the Authorised Officer, there is no encumbrance on any property. However, the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrances, title of property/ ies put on auction and claims/ rights/ dues/ effecting the property, prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute and will not be deemed to constitute any commitment or any representation of the bank. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to the bank. The Authorised Officer/ Secured Creditor shall not be responsible in any way for

any third party claims/ rights/ dues. 2. It shall be the responsibility of the bidders to inspect and satisfy themselves about the asset and specification before submitting the bid. The inspection of property/ies put on

auction will be permitted to interested bidders at sites as mentioned against each property description. 3. The Interested Bidders shall submit their Bid before the Authorised officer undersigned one day before the auction date as mentioned above.

1. The E-Auction will be conducted through Ujjivan Small Finance Bank approved E-auction service provider - M/s C1 India Pvt. Ltd.,. Contact person – Prabakaran M - (Mob. No.7418281709). The intending bidders are advised to visit https://www.bankeauctions.com or https://www.uiiivansfb.in/e-auctions for the details of the properties in the website and for taking part in the bid they should register their names at portal https://www.bankeauctions.com and get their user-id and password free of cost. Prospective bidders may avail online training on E-Auction from the service provider M/s. C1 India Pvt. Ltd., Helpline Number's-7291918824, 25, 26 support email id:- support@bankeauctions.com Auction portal - https://www.bankeauctions.com.

5. Property shall be sold to the highest bidder / offered, subject to acceptance of the bid by the secured creditor, i.e., Ujjivan Small Finance Bank Ltd. However, the undersigned has the absolute discretion to allow inter-se bidding if deemed necessary. The Authorised officer has the discretion to accept or reject any offer / Tender without

6. The Earnest Money Deposit (EMD) of the successful bidder shall be retained towards part sale consideration and the EMD of unsuccessful bidders shall be refunded. The Earnest Money Deposit shall not bear any interest. The successful bidder shall have to deposit 25% of the sale price, adjusting the EMD already paid, within 24 hours of the acceptance of bid price by the Authorised Officer and the balance 75% of the sale price on or before 15 th day of sale or within such extended period in any case not exceeding 3 months as agreed upon in writing by and solely at the discretion of the Authorised Officer. In case of default in payment by the successful bidder, the amount already deposited by the offer shall be liable to be forfeited and property shall be put to re-auction and the defaulting Purchaser shall have no claim/ right in respect of property/ amount

8. Bidding in the last moment should be avoided in the bidders own interest as neither the Ujjivan Small Finance Bank nor Service provider will be responsible for any

lapse/failure(Internet failure/power failure etc.), in order to ward-off such contingent situations bidders are requested to make all necessary arrangements / alternatives such as power supply back-up etc, so that they are able to circumvent such situation and are able to participate in the auction successfully. his is also a notice to the above named borrowers/Guarantor's/Mortgagors about public auction scheduled for sale of mortgaged properties



Place: Thane

Date: 29.07.2024



The publication is subject to the force major clause.











Sd/- Authorised Officer

Uiiivan Small Finance Bank

पुणे : आवक वाढल्याने पालेभाज्या स्वस्त

पुणे, दि. २८: मार्केट यार्डातील तरकारी विभागात पालेभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर होत आहे. आवक वाढल्याने कोधिंबिर, करडई, राजगिरा, चवळई या पालेभाज्यांच्या दरात घट झाली. पावसामुळे फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्यात कमी झाली होती पावसाने उघडीप दिल्यानंतर हळूहळू आवक पूर्वपदावर येणार असून, मार्केट यार्डातील घाऊक बाजारात काकडी, दोडका, कारली, मटार, ढोबळी मिरची या फळभाज्यांच्या दरात घट झाली. मेथी, शेपू, कांदापात, चाकवत, पुदिना, मुळा, पालकचे दर स्थिर होते. तरकारी विभागात रविवारी कोथिंबिरीच्या दोन लाख जुडी, मेथीच्या एक लाख जुडींची आवक झाली, अशी माहिती तरकारी विभागातील व्यापाऱ्यांनी दिली.

जाहीर सूचना

येथे सचना देण्यात येत आहे की. माझे अशील १) श्री. नीरज अमरजीत पांडचे व २) श्रीमती **डायना नीरज पांड्ये** (संयुक्तपणे) हे निवासी जाग अर्थात **फ्लॅट क्र.२१,** क्षेत्रफळ ५४८ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, **२रा मजला, अंजली** को-ऑप.हौ[ँ].सो.लि. हणून ज्ञात इमारत, प्लॉट क्र.२, रोड क्र.आरएससी-४६, सेक्टर ५, चारकोप, कांदिवली पश्चिम), मुंबई-४०००६७ (यापुढे **सदर फ्लॅट** म्हणन संदर्भ) तसेच **भाग प्रमाणपत्र क्र.००००**४ अंतर्गत एकत्रित अनुक्रमांक १६ ते २० (दोन्हीसह असलेले रु.५०/- (रुपये पन्नास फक्त) प्रत्येकीचे पुर्णपणे भरणा केलेल्या शेअर्सचे एकमेव मालक आहेत (यापुढे **सदर शेअर्स** म्हणून संदर्भ) यापुढे सदर फ्लॅट व सदर शेअर्स हे एकत्रितपणे सदर मालमत्ता म्हणून संदर्भ.

आणि ज्याअर्थी अं**जली** को-ऑप है। सो लि यांच्याद्वारे वितरीत **दिनांक २६.१०.१९९५ रोजीचे मुळ वाटपपत्र पत्र** जे मुळ प्राप्तकर्त्या श्रीमर्त भावती एस. शेट्टी यांच्या नावे सदर मालमत्तेबाब वितरीत करण्यात आले होते, ते हरवले आहे आणि शोध घेऊनही सापडलेले नाही. म्हणून माझे अशील १) श्री. नीरज अमरजीत पांड्ये व २) श्रीमती . <mark>डायना नीरज पांड्ये</mark> यांनी दिनांक २७.०७.२०२४ रोजी लापता नोंद क्र.८४७४३–२०२४ धारक मुंबई पोलीस. चारकोप पोलीस ठाणे येथे ऑनलाईन तक्रा नोंद करण्यात आली आहे.

जर कोणा व्यक्तीस, बँकेस, वित्तीय संस्था यांन उपरोक्त मुळ वाटपपत्र सापडल्यास किंवा सदर मालमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, ताबा, विक्री विक्री करारनामा. अदलाबदल. भाडेपडा. वहिवाट तारण, अधिभार, न्यास, बक्षीस, मालकी हक्क किंव अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी आजच्या तारखेपासून **१४ (चौदा)** दिवसांत खालील वाक्षरीकर्त्याकडे खाली दिलेल्या पत्त्यावर आवश्यव दस्तावेजांसह लेखी कळवावे. अन्यथा असे दाव किंवा आक्षेप त्याग व स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

आज दिनांकीत २९ एप्रिल, २०२४

सही/ वंदना ठक्क वकील उच्च न्यायालय

८३, फादर पीटर परेरा मार्ग गाव वॉर्ड, कुर्ला (प.), मुंबई-४०००७०

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that SMT SHARDABEN VASANTBHAI PARMAR were

he member in respect of Flat No.: 103 or

the 1st floor in the building of the society naving below mentioned address, died on 06/04/2024, MR. KAMLESH VASANT

PARMAR the legal heir of the said

deceased member has applied for membership in respect of said Flat No

The society hereby invites claims or objections with certified documents from

the heir / heirs or other claimants

Objectors to the transfer of the said share

and interest of the deceased members in the capital / Property of the society fo

ransferring the said Flat No. 103 on the

Lst floor to MR. KAMLESH VASAN

PARMAR within a period of fifteen days

rom the date of publication of Notice and

contact the Hon. Secretary of the society

between 5.00 p.m. to 7.00 p.m. f no claims / objections are received

within the period prescribed above, the

Society shall be free to deal with the Shares and interest of the deceased

nembers in the capital / property of the

society in such manner as are provide

under the Bye – Laws of the society.

Hon. Secretar

Dahisar Sharada Co-Op. Hsg. Soc. Ltd.

Sharda Apartments, S.N. Dube Road Dahisar East, Mumbai-400068

LO3 on 1st floor.

Place.: Mumbai

Date: 29/07/2024

as set out in the EGM Notice.

Date: July 27, 2024 Place: Mumbai

on 12.09.2022 at Mumbai.

said shares.

Place: Mumbai

Date: 27th July, 2024

महाराष्ट शासन अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मंबई शहर यांचे प्राधिकरण पहिला मजला. जुने जकात घर,शहिद भगतसिंग मार्ग, फोर्ट मुंबई-४००००१.

EMAIL ID-addcollmumbai@gmail.c PH. NO- (022) 22890093 <u>जाहिर नोटीस</u>

श्रीम. निकीता विशाल भोईर. **विरुध्द**

सक्षम प्राधिकारी ०१ झो.पु.प्रा विभाग व् ...प्रतिवादी

१. मो. सरफराज शेख.

केली आहे

(जाहिर नोटीस)

ामाम जनतेस कळविण्यात येते की आमचे अशिल सौ

पुजा प्रसाद परब यांना सदनिका क्र.८, पहिला मजल

क्षेत्र ५३० चौ.फुट. बांधीव, आम्रवन को.हौ.सो.लि., ठाकुरवाडी, डॉबिवली (प), ता-कल्याण, जि-ठाणे, ही

दिनिका त्यांची बहिण सौ. प्रज्ञा प्रविण करकरे. यांच्य

कडुन दिनांक २३/०६/२०२३ च्या हक्कसोड पत्रान्व

मेळाली आहे. सौ. पुजा प्रसाद परब यांना आता वरील नमूद सदनिका विकावयाची आहे. सदर सदनिका आमचे

अशिल यांचे वडिल हनमंत वामन जठार आणि आः

रेखा हनमंत जठार यांनी खरेदी केलेली होती. आमच्य

अशिलांच्या आई रेखा हनमंत जठार यांचे दिनांक १

एप्रिल, २०२३ रोजी निधन झाले असून वडिल हनमंत

मन जठार यांचे दिनांक १२ जुलै, २०२० रोजी निध

झाले आहे. सदरचा फ्लॅट हा नरसिंह गोपाळकुष्ण काम

गणि शितल नरसिंह कामत यांना विकण्यात येत आहे.

तरी वर नमूद मिळकतीत कोणाचेही, कोणतेही, कोणत्याह

प्रकारचे, कोणत्याही संस्थेचे, ट्रस्टचे अथवा विश्वस्तांचे

हेतसंबंध/हक्क/वारसा हक्क/देणे/घेणे/दान/भेट/

हाण/बोजा/कर्ज/कोणतेही करार इ. मार्फत हक्क

स्थापित होत असल्यास त्यांनी सदर नोटीस प्रसिद्ध

ल्यापासून १५ दिवसांचे आत खाली नमूद केलेल्य

त्यावर कोणाचीही हरकत असल्यास लेखी कळवार्व

ासे न केल्यास सदर मिळकतीवर कोणाही त्रयस्था

अथवा व्यक्तिचा कसलाही अधिकार. संबंध नाही अर

गृहित धरण्यात येईल व पुढील सदनिका विक्री आपि

हकर्जाची कायदेशीर कार्यवाही पूर्ण करण्यात येईल

। नंतर आलेल्या कोणत्याही हरकतींचा विचार करण्या

१/भाग्योदय बिल्डिंग, पहिला मजला, खर्डीकर क्लासेस खाली, राजाजी पथ, रामनगर पोलिस स्टेशन जवळ, डोंबिवली पूर्व, जिल्हा - ठाणे. **दिनांक - २९/०७/२०२४**

सही /- ॲड. श्रेया लेले

येणार नाही.

LE MERITE EXPORTS LIMITED

(CIN: L17111MH2003PLC143645)
Registered Office: A-307, Boomerang, Chandivali Farm Road, Powai, Andheri (East), Mumbai 400 072, Maharashtra
• Tel: +91 22 45963506, • Website: www.lemeriteexports.com
E-mail: compliance@lemeriteexports.com

NOTICE OF EXTRA-ORDINARY GENERAL MEETING

NOTICE is hereby given to the Shareholders (the "Shareholders" or the "Members") of Le Merite Exports Limited ("Company") that 1st Extra-Ordinary General Meeting ("EGM") of the Company for the Financial Year 2024-25, will be held on Monday, August 19, 2024, at 04.00 p.m. (IST) through Video Conferencing ("VC")/Other Audio-

Visual Means ("OAVM") in compliance with all the applicable provisions of the Companies Act, ("the Act") read with General Circular Nos. 14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, May 5, 2020 and 02/2021 dated January 13, 2021,

issued by the Ministry of Corporate Affairs ("MCA Circulars") and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/2021/11 circular nos.

SEBI/HO/CFD/CMD1/CIR/P/2020/79 dated May 12, 2020, and SEBI/HO/CFD/CMD2/CIR/P/ 2022/62 dated May 13, 2022, to transact the Business

The Company has engaged the services of Bigshare Services Private Limited ("BSPL") to provide the facility for remote e-voting, for participation in the EGM through VC/OAVM and for remote e-voting and e-voting during the EGM.

been sent only by electronic mode to all the Members whose email address(es) are registered with the Company/Depository Participants/Registrar and Transfer agent - M/s Bigshare Services Private Limited ("BSPL").

The Notice of EGM is also available on the Company's Website at www.lemeriteexports.com and on the website of the Stock Exchanges i.e. www.nseindia.com and the website of BSPL at www.nseindia.com and the website of BSPL at www.nseindia.com and the website of BSPL at www.bigshareonline.com.

Rule 20 of the Companies (Management and India Administration) (Listing Rules, 2014, as amended from time to time, Regulation 44 of the Securities and Exchange Board of the Secretarial Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015,

the MCA Circulars, the SEBI Circular and resolutions Standards on General Meetings

issued by the. Institute of Company Secretaries of India, voting on the EGM as set out in the EGM Notice will be conducted through electronic means by way of remote e-

2024, and ends on Sunday, August 18, 2024, at 05:00 p.m.(IST) and the end of the remote e-voting period, the facility shall forthwith be blocked. During this period shareholders of the Company, holding shares either in physical form or in

dematerialized form and whose name recorded in the register of members or in the

egister of beneficial owners maintained by the depositories as on the cut-off date i.e. Monday, August 12, 2024, shall be entitled to avail the facility of remote e-voting.

Members who have not registered their email address(es) or acquired shares

after the dispatch of the Notice and holding of shares as on the cut-off date i.e.

address(es) are requested to get the same registered/updated by writing to the

Company at compliance@lemeriteexports.com along with details of folio number and self-attested copy of their PAN Card or with their Depository Participants (in case of in dematerialized/electronic mode) with whom the demat account is maintained.

PUBLIC NOTICE

. MRS. BHARTI NARSHIHDAS KAKKAD, 2. MR. BHARAT

AMRISHCHANDRA DESAI and 3. MR. HITEN BHARAT DESAI were the

original joint members of "Pancham Apartment No. 2 Co-operative Housing

Society Limited" situated at Hemukalani Road No. 2& 3, Irani Wadi, Kandival

(West), Mumbai 400067, and were the Co-owners of the Flat No. 101, 1st Floor, Pancham Apartment No. 2 Co-operative Housing Society Limited", MR

BHARAT AMRISHCHANDRA DESAI (Owner of 33.33% undivided share) died

Vide Registered Release deed dated 28th June, 2024, the legal heirs of Late Bhara

Amrishchandra Desai have released their undivided right in 33.33% undivided

share of Late Mr. Bharat Amrishchandra Desai in respect of said Flat in favour of MR. HITEN BHARAT DESAI. Now he has applied for transfer of 33.33%

undivided share of Late Mr. Bharat Amrishchandra Desai in his favour and MR. HITEN BHARAT DESAI shall hold 66.66% undivided share in the said flat and the

Any person/s who has/have any claim, right, title and interest in the said flat and/o

in the said share certificate by way of sale, gift, exchange, mortgage, charge, lease, lien, succession or in any other manner whatsoever should intimate the same to the

undersigned within 15 days from the date of publication of this notice at the address

provided hereunder along with documentary evidence. In case no objections are

received within the aforesaid time, it shall be presumed that there are no claimants

to the said flat and my client shall accordingly proceed to complete the process of

Members of the Company who have not registered/updated their email

For Le Merite Exports Limited

Mrs. Sneha S. Desa

Ext. Mathuradas Road

Mob: 9022161620

Shop No.4, Victoria C.H.S.L

Kandivli (W), Mumbai- 400067.

Email:snehansudesai18@gmail.com

(Advocate)

Sandeep Podda Company Secretary and

Monday, August 12, 2024, can refer the notes to the EGM Notice under "E-voting" to

r vote through remote e-voting.

The remote e-voting period begins at 09:00 a.m. (IST) on Friday, August 16,

Pursuant to the provisions of Section 108 of the Companies Act, 2013 read with

In compliance with the MCA Circulars and the SEBI Circular, the EGM Notice has

इंदिरा नगर स.गृ.स, माहीम बस डेपो मागे, माहीम (पु) मुं ४०००१६ ...(प्रतिवादी क्र.२) २. अब्दुल मुबीन मो. मुनीर.

इंदिरा नगर स.गृ.स, माहीम बस डेपो मागे, माहीम (पु) मुं ४०००१६ **...(प्रतिवादी क्र.३)** सदर जाहिर नोटीसीद्वारे आपणांस सचित करण्यात येते की. अपिलार्थी यांनी महाराष्ट झोपडपड्डी (सधारणा, निर्मलन पुनर्विकास) अधिनियम, १९७१ मधील कलम ३५ अंतर्गत न. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर, पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगतसिंग रोंड, फोर्ट, मुंबई ४००००१ येथे झोपडीवर पात्रतेकरणेकामी अपिल अर्ज दाखल केला आहे. आपणांस सदर अपील प्रकरणी प्रतिवादी क्र. ०२, ०३ केले आहे. प्रकरणी दि. १९.०७.२०२४ रोजी मा. अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांनी आपणांस पुढील मुनावणी तारखेबाबत जाहिर नोटीसीद्वारे अवगत करणेचे निर्देश दिले आहे. सदर प्रकरणी पुढील सुनावणी दि. ३०.०७.२०२४ रोजी सकाळी ११.३० वाजता निश्चित

आपण सदर प्रकरणामध्ये प्रतिवादी क ०२ ०३ अस सदर जाहिर नोटीसीद्वारे आपणांस सुचित करण्यात येते की आपण नियोजित सुनावणी दि. ३०.०७.२०२४ रोजी सकाळी ११.३० वॉजता मा अपर जिल्हाधिकारी तथा अपिलीय प्राधिकारी, मुंबई शहर यांचे दालनात उपस्थित हजर राहून, आपली बाजू मांडावी. उपरोक्त नमूद केलेल्या दिवशी आपण स्वतः अथवा आपले पाधिकत प्रतिनिधी जपस्थित न राहिल्यास आपणास काहीही सांगावयाचे नाही असे गृहित धरुन प्रकरणी गुणवत्तेवर निर्णय घेण्यात येईल अव्वल कारकन

> अपर जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई शहर

JIK INDUSTRIES LIMITED

CIN: L65990MH1990PLC056475 Regd. Office: Balkum Pada No. 3, Thane (West), Thane, Maharashtra, India, 400608 Ph: +91- 94211 47822 E-mail: cosec@iik.co.in. Website: www.iik.co.i INTIMATION REGARDING 32nd ANNUAL GENERAL MEETING TO BE HELD

<u> Through video conferencing (VC)/Other Audio –Visual Means (OAVM)</u> he Ministry of Cornorate Affairs (MCA) vide its General Circular No. 14/2020 and 17/2020 dated April 08, 2020 read with the General Circular No. 20/2020 dated May 05, 2020 read with General Circular No. 20/2021 dated December 12, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021, Circular No. 02/2022, 2021, Circular No. 21/2021 dated December 14, 2021, Circular No. 20/2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 2022, 03/2022 dated May 05, 2022 and 10/2022 dated December 28, 2022 and General Circula 09/2023 dated Sep 25, 2023 other applicable circulars issued by the Securities and Exchange Board of India (SEBI), has allowed the Companies to conduct the AGM through VC or OAVM until September 2024. In accordance with, the said circulars of MCA, SEBI and applicable provisions of the Companies Act, 2013 (the Act) and SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (SEBI LODR Regulations), the 32nd Annual General Meeting ("AGM") of the members of JIK Industries Limited will be held on Friday, August 23, 2024, a 04:00 PM. (I.S.T.) through VC/ OAVM without any physical presence of members. The proc of participation in the AGM will be provided in the Notice of AGM.

n compliance of the above circulars, the Company shall send electronic copies of Annua Report along with the Notice of AGM to those shareholders whose email IDs are registered with the Company/Depository Participant. The Notice of AGM along with Annual Report for the financial year 2023-24, will be available on the website of the Company at www.iik.co.in and on the website of Stock Exchange i.e. NSE Limited at www.nseindia.com and BSE Limited at www.bseindia.com and on the website of National Securities Depository Limited ("NSDL") it www.evoting.nsdl.com

Manner of registering/updating Email addresses:
For Physical Shareholders: Send scanned copy of the following documents by email to their respective Depository Participant or the Registrar and Transfer Agent (RTA) at www.Linkintime.co.in or the

Company at cosec@jik.co.in.
A signed request letter mentioning your name, folio number and complete address, mobile number and email address to be registered;

Self-attested scanned copy of the Pan Card; and Self-attested scanned of any document (such as Aadhar card, Driving License, Election Identity Card, Passport) in support of the address of the Members as registered with the

Along with the above details, for registering the Bank Account details:

Name and Branch of the Bank;

Bank Account Type; Bank Account Number

IFSC Code and

Scan copy of the cancelled cheque bearing all the above details for authentication.

For Electronic Shareholders:

Members holding shares in dematerialized mode are requested to register their email addresses and mobile numbers with their relevant depositories through their depository

Manner of casting through E-Voting: The remote e-voting as well as e-voting in the AGM on the proposals contained in the Notice of the AGM will be conducted on the e-voting system to be provided by the company. The details of the e-voting will be specified in the Notice of AGM. The members who are holding shares in physical form or who have not registered their email ID can access the e-voting system and vote on the e-voting system as per the procedure which will be oned in the AGM Notice

For JIK Industries Limited

Mohini Sawan Company Secretary & Compliance officer Membership No: A49186

केनरा बैंक Canara Bank

सिंडिकेट Syndicate मुलुंड शाखा, पश्चिम एस.ओ. मुंबई, दुकान क्र.१, आर-स्क्वेअर, लाल बहादूर शास्त्री मार्ग, मुलुंड पश्चिम, मुंबई, महाराष्ट्र-४०००८०.

संदर्भ: सीबी८३५८/बीआर१५००६/१३-२/९/२०२४/डीके

Place - Thane Date - July 28, 2024

दिनांक: १०.०७.२०२

मे. सिटी टेडिंग कॉर्पोरेशन (एकमेव मालक)

मालमत्तेचा पत्ताः

पत्ता **१:** दुकान क्र.१०, इमारत क्र.१, जय शास्त्री नगर, जी.एस. रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई-४०००८२.

पत्ता २: सी १६, श्री ओम सृष्टी कोहौसोलि., डम्पींग रोड, मुंबई-४०००८०. श्री. नितीनकुमार भिकाजी शिंदे (प्रवर्तक)

इमारत-५, फ्लॅट क्र.८९, जय शास्त्री नगर, जीजीएस रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई-४०००८२.

श्रीमती मंदा नितीन शिंदे (जामिनदार) इमारत-५, फ्लॅट क्र.८९, जय शास्त्री नगर, जीजीएस रोड, मुलुंड पश्चिम, मुंबई-४०००८२.

फ्लॅट क्र.८९, २रा मजला, इमारत क्र.५, जय शास्त्री नगर को-ऑप.हौ.सोसा.लि. म्हणून इमारतीचे नाव, मुलुंड कॉलनी, मुलुंड पश्चिम, मुंबई-४०००८२.

विषय: सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफायसी कायदा, २००२) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२

च्या कलम १३(२) अन्वये वेळोवेळी सुधारित मागणी सूचना. . सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट. २००२ (यापढे

''कायदा'' म्हणून संदर्भित) अंतर्गत नियुक्त केलेले **कॅनरा बँक, मुंबई मुलुंड (१५००६) शाखे**चे अधिकृत अधिकारी म्हणून खाली स्वाक्षरी केलेले (यापुढे ''प्रतिभूत धनको'' म्हणून संदर्भित) हे तुम्हाला खालीलप्रमाणे नोटीस जारी करतात: १. मे. सिटी ट्रेडिंग कॉर्पोरेशन, प्रवर्तक श्री. नितीनकुमार भिकाजी शिंदे (यापुढे ''कर्जदार'' म्हणून संदर्भ) यांनी येथे

अनुसूची ए मध्ये नमूद केलेल्या क्रेडिट सुविधा/सुविधांचा लाभ घेतला आहे आणि प्रतिभूत धनकोंच्या बाजूने प्रतिभूत करारामध प्रवेश केला आहे.

सदर आर्थिक सहाय्य घेताना, तुम्ही वर नमूद केलेल्या कराराच्या अटी व शर्तीनुसार कर्जाची रक्कम परतफेड करण्याचे स्पष्टपणे वच दिले आहे

असे की, श्रीमती मंदा नितीन शिंदे (यापुढे सदर ''जामिनदार'' म्हणून संदर्भ) यांनी १२५०००१८३८८२ (सिक्युअर्ड <mark>ओव्हरड्राफ्ट)</mark> करिता कर्ज सुविधा **रु.१,**00,00,000/**- (रुपये एक कोटी फक्त)** आणि त्यावरील व्याज या रक कर्जदोराद्वारे प्रतिभुत धनकोंना आलेला सर्व खर्च दायित्व आणि सर्व रक्कम मागणीवर देय देण्याची हमी दिली आहे.

तुम्ही (**अनुसूची बी** मध्ये नमूद केलेली व्यक्ती) प्रतिभूत मालमत्तेशी करार केला आहे ज्याचा तपशील येथे **अनुसूची बी** मध्ये

तथापि, ०१.०४.२०२४ पासून, सदर आर्थिक सहाय्य/ऋण सविधांचे संचालन आणि आचरण अनियमित झाले आहे. प्रतिभत मालमत्तेद्वारे ठेवलेल्या खात्याची पुस्तके दर्शविते की तारखेनसार प्रतिभूत धनकोंकडे कर्जदाराचे तुमचे दायित्व रु.१,०२,४०,७७७.४६ (रुपये एक कोटी दोन लाख चाळीस हजार सातशे सत्त्याहत्तर आणि पैसे सेहेचाळीस फक्त) ज्याचा तपशील भविष्यातील . व्याजदरासह येथे **अनुसूची सी** मध्ये नमूद केला आहे. पुढे असे नमूद केले आहे की कर्जदार/जामीनदाराने दिलेल्या मुदतीत प्रतिभूत धनको देय रक्कम परतफेंड करण्यात वरील कराराच्या अटींचे पालन करण्यात अयशस्वी ठरला आहे आणि थकबाकीची पुर्तता करण्यात टाळाटाळ केली आहे. उपरोक्त नमूद आर्थिक सहाय्य/ऋण सुविधांचे आचरण थांबले आहे आणि मूळ कर्ज/हप्ते आणि ग्रावरील व्याजाची परतफेड करण्यात कसूर केलेल्याचा परिणाम म्हणून, प्रतिभूत धनकोला कर्जाचे गैर म्हणून वर्गीकरण करण प्रतिबंधित करण्यात आले. दिनांक ०१.०७.२०२४ <mark>रोजी परफॉर्मिंग ॲसेट (एनपीए) (तारीख नमूद करा)</mark> रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मालमत्तेच्या वर्गीकरणाशी संबंधित निर्देश/मार्गदर्शक तत्त्वांनुसार. या नोटीसद्वारे सुरक्षित कर्जदार तुमच्या निदर्शनास आणून देतो की, कर्जदाराने सांगितलेली देणी/थकबाकी देयांची परतफेड करण्यात अयशस्वी आणि दर्लक्ष केले आहे आणि म्हणून तुम्हाल कायद्याच्या कलम १३(२) अंतर्गत ही नोटीस मिळाल्याच्या तारखेपासन **६० दिवसांच्या** आंत प्रतिभत कर्जदाराला **अनसची सी** मध्ये नमुद केल्यानुसार कर्जदाराला ही नोटीस जारी करून संपूर्ण दायित्वे पूर्ण करण्याची मागणी केली आहे. पुढे, तुमच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे की, तुम्ही प्रतिभूत धनकोकडून थकबाकी वसूल करण्यासाठी केलेल्या कार्यवाहीच्या संदर्भात सर्व खर्च, शुल्क, खर्च आणि आनुषंगिक खर्चांसह **खाते क्र**.१२५०००१८३८८२ करिता १४.००% (१२.००%+२% दंडात्मक **च्याज)** प्रतिवर्ष दराने भविष्यातील व्याज देण्यास देखील जबाबदार आहात.

सुरक्षित मालमत्तेवरील सुरक्षा व्याज CERSAI कडे CERSAI ID-400057091203 आणि cersai **नोंदणी तारीख-१५.११.२०२**१ सह नोंदणीकत आहे.

कृपया लक्षात घ्या की, तुम्ही प्रतिभूत कर्जदाराला परतफेड करण्यात अयशस्वी झाल्यास देय रक्कम **रु.१,०२,४०,७७७.४६ (रुपये** एक कोटी दोन लाख चाळीस हजार सातशे सत्याहत्तर आणि पैसे सेहेचाळीस फक्त) पुढील व्याज आणि आनुषंगिक खर्च आणि खर्चासह अधिनियमाच्या कलम १३(२) अन्वये या सचनेनसार वर नमद केल्याप्रमाणे. प्रतिभत धनको कलम १३ च्या उप-कलम (४)(अ) आणि (ब) अंतर्गत तपशीलवार सर्व किंवा कोणत्याही अधिकारांचा वापर करेल. ज्याचा उतारा या समस्येचे गांभीर्य सांगण्यासाठी खाली दिलेला आहे:

१३(४)-जर कर्जदार/जामीनदार पोट-कलम (२) मध्ये निर्दिष्ट केलेल्या कालावधीत दायित्व पूर्ण करण्यात अयशस्वी ठरला, तर सुरक्षित कर्जदार त्याच्या सुरक्षित कर्जाची परतफेड करण्यासाठी खालीलपैकी एक किंवा अधिक उपायांचा अवलंब करू शकतो म्हणजे

म) कर्जदार/जामीनदाराच्या सुरक्षित मालमत्तेचा ताबा घेणे, सुरक्षित मालमत्तेची वसुली करण्यासाठी भाडेपट्टा, असाइनमेंट किंव विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याचा अधिकार समाविष्ट आहे;

ब) सुरक्षित मालमत्तेची वसुली करण्यासाठी लीज, असाइनमेंट किंवा विक्रीद्वारे हस्तांतरित करण्याच्या अधिकारासह कर्जदाराच्य

परंतु भाडेपट्टा, असाइनमेंट किंवा विक्रीच्या मार्गाने हस्तांतरित करण्याचा अधिकार फक्त तेव्हाच वापरला जाईल जेथे कर्जदाराच्य व्यवसायाचा महत्त्वपूर्ण भाग कर्जासाठी सुरक्षा म्हणून ठेवला जाईल;

परंतु पृढे असे की, जेथे संपूर्ण व्यवसायाचे किंवा व्यवसायाच्या काही भागाचे व्यवस्थापन विच्छेदन करण्यायोग्य असेल, तर प्रतिभृत धनको कर्जदाराच्या अशा व्यवसायाचे व्यवस्थापन हाती घेईल जो कर्जाच्या सुरक्षिततेशी संबंधित असेल; आणि उक्त कायद्याच इतर लागू तरतुदी अंतर्गत.

प्रतिभूत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात, कायद्याच्या कलम १३ च्या उपकलम (८) च्या तरतुर्दीकडे तुमचे लक्ष वेधण्यात आले आहे.

तुम्हाला हे देखील सूचित केले जाते की कलम १३(१३) च्या अटींनुसार कर्जदार/जामीनदार प्रतिभूत धनकोची लेखी संमर्त . तिल्याशिवाय, अनुसूची बी मध्ये तपशीलवार नमूद केलेली प्रतिभूत मालमत्ता विक्री, भाडेपट्टी किंवा अन्यथा हस्तांतरित करणार नाही. तुमच्या निदर्शनास आणून दिले जाते की, या वैधानिक आदेशाचे/प्रतिबंधाचे कोणतेही उल्लंघन, या कायद्यांतर्गत प्रदान केल्याप्रमाणे, हा गुन्हा आहे आणि जर कोणत्याही कारणास्तव, प्रतिभूत मालमत्तेची विक्री किंवा भाडेपट्ट्याने व्यवसायाच्य सामान्य मार्गात, विक्री केली जाते, उत्पन्न किंवा प्राप्त झालेले उत्पन्न प्रतिभूत धनकोकडे जमा केले जावे. या संदर्भात तुम्हाला अश वसली/उत्पन्नाचा योग्य हिशोब द्यावा लागेल.

मागणीची ही सूचना पूर्वग्रहरहित आहे आणि प्रतिभूत धनकोंकडे तुमच्याकडून देय असलेल्या आणि देय रकमेच्या पुढील ागण्यांसह इतर कोणत्याही अधिकारांचा किंवा उपायांचा माफी म्हणून अर्थ लावेला जाणार नाही.

हा कायदा आणि/किंवा अंमलात असलेल्या इतर कोणत्याही कायद्यांतर्गत आम्हाला उपलब्ध असलेल्या इतर कोणत्यार्ह अधिकारांवर पूर्वग्रह न ठेवता आहे.

कपया या नोटीस अंतर्गत मागणीचे पालन करा आणि सर्व अप्रियता टाळा. पालन न केल्यास, सर्व खर्च आणि परिणामांसाठी तुम्हाल जबाबदार धरून पुढील आवश्यक कारवाईचा अवलंब केला जार्डल. धन्यवाद.

कर्जाचा स्वरूप मर्यादा

आपले विश्वास्

अ.क.

प्राधिकृत अधिकारी

खाते क.

अनुसुची - ए (कर्जदाराने घेतलेल्या ऋण सुविधेचा तपशील)

मंजर दिनांक

	१२५०००१८३८८२	१२५०००१८३८८२ सिक्युअर्ड ओव्हरड्राफ्ट		२४	₹.१,00,00,000				
	अनुसुची – बी								
	(प्रतिभूत मालमत्तेचे तपशील)								
ा.क्र.	जंगम				धिकार धारकाचे नाव				
	स्थावर								
	निवासी फ्लॅटजागा अर्थात फ्लॅर	ट क्र.८९, २रा मजला, जय शास्त्री	नगर		श्री. नितीनकुमार				

को–ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारत क्र.५, भिकाजी शिंदे व श्रीमती मुलुंड कॉलनी, मुलुंड (प.), मुंबई-४०००८२, जमीन सीटीएस क्र.२६०(ए) मंदा नितीन शिंदे गाव नाहुर, तालुका कुर्ला, जिल्हा मुंबई उपनगर जिल्हा व उप-जिल्हा मुंबई उपनगर, जिल्हा, 'टी' वॉर्डच्या मर्यादेत, सदर फ्लॅट म्हणून.

अनुसुची - सी

कर्जाचा स्वरूप मर्यादा १०.०७.२०२४ रोजी खाते व्याज दर + २% व्याजासह दायित्व डिफॉल्ट व्याज सिक्युअर्ड ओव्हरड्राफ्ट १२५०००१८३८८२ रु.१,०२,४०,७७७.४६ १२.00%



NOTICE

NOTICE is hereby given that

my client Mr. YOGESH

proprietor of M/s. SINGH

agreed purchase/purchased a

Godown No.GF 22, Ground

Floor in Bldg.F-1, known

as BGTA GIRNAR Co-op

Premises Society Ltd, C.S

No.9 of Saltpan Division,

Wadala Truck Terminal

Wadala, Mumbai-40003 7

together with benefit of five

shares from 511 to 520

issuednder Share Certificate

No.052 from M/s INTERWAYS TRANS

PORT COMPANY under an

Agreement for Sale dated 18/

07/2024 duly registered with

concerned SRO bearing

Document No.BBE-3-15333

Any person or person:

having any claim or interest

against or to the said above

referred agreement and

Godown and Share Certificate

or any portion thereof by way

of sale, mortgage, trust, lien

gift, charge, possession, inher

itance, lease, maintenance

easement or otherwise are

here hereby required to

intimate to the undersigned

having office at Shop No.3, A

Wing, Indira Gandhi Rahiyasi

CHS Ltd A.K. Marg. Bandra

(E), Mumbai-400051 (Mobile

No. 9821309122), within **14**

days from the date of

Sd/-

(O.P. Tiwari)

Advocate & Notary

Public

publication hereof.

2024 dated 18/07/2024.

SINGH,

have

KANAYALAL

ENTERPRISES

NOTICE FOR LOSS OF SHARE CERTIFICATE TATA MOTORS LIMITED Regd Office: Bombay House, 24 Homi Mody Street, Mumbai MH IN 400001 NOTICE is hereby given that the certificate(s) for the undermentioned securities of the Company has/have been lost/mislaid and the holders) of the said securities/applicant[s] has/have applied to the Company has informed the holders/applicants that the said shares have been transferred to IEPF as per IEPE Dute.

informed the holders/applicants that the said snares have been uninstance to help specified to help said securities should lodge such claim with the Company at its Registered Office within 15 days from this date, else the Company will proceed to release the new certificate to the holders/applicants, without further intimation. Name of the Shareholders No of the Securities Certificate Nos Distinctive Numbers Md Qaiseruzz Aman & 800 79094 39791831 - 39792630 Yasmin Qaiser

Name of the Shareholders Place: Mumbai Date: 29/07/2024 Md Qaiseruzz Aman & Yasmin Qaiser



शुद्धिपत्रक क्र.१

न्यायालय इमारत जिमनीवर झाडे कापणी विरोधात व्हीआयपी बंगल्याच्या जिमनीमध्ये नुकसानभरपाई स्वरुपात लावलेल्या रोपांची परिरक्षा (६ वर्षांची सर्वंकष परिरक्षा)

सिडको महाराष्ट्र लिमिटेड हे खाली नमुद केलेल्या कामासाठी मैदान/झाडांची परिरक्षा किंवा संरक्षण सारखे समान स्वरुपाचे कार्य पुर्ण करण्याचा अनुभव असणारे आणि अनिवार्य पात्रता अहर्ता पुर्ण करणाऱ्या अनुभवी भावी बोलिदारांकडून ई-निविदा प्रक्रियेद्वारे **ऑनलाईन बाब दर टक्केवारी** निविदा

१. कामाचे नाव: न्यायालय इमारत जिमनीवर झाडे कापणी विरोधात व्हीआयपी बंगल्याच्या जिमनीमध्ये नुकसानभरपाई स्वरुपात लावलेल्या रोपांची परिरक्षा (६ वर्षांची सर्वंकष परिरक्षा). २. सी.ए.क्र.: ०१/सिडको/ ईई(पालघर-२)/२०२४-२५, **३. बोली मांडण्याची रक्रम:** रु.१५,५१,६०९.६३ (जीएसटी वगळून), रु.१५,०५,८२२.७१ बोली योग्य भाग + रु.४५,७८६.९२ (ना-बोलीयोग्य भाग). ४. **इस्ठे:** रु.१६,०००/-, **५. पुर्तता कालावधी:** २१९० (दोन हजार एकशे नव्वद) दिवस अर्थात ७२ (बाहत्तर) महिने (पावसाळ्यासह). **६. निविदा प्रक्रिया शुल्क:** रू.१,१८०.०० (१८% जीएसटी समाविष्ट) (ना-परतावा).

बोली कार्यक्रमासह बोली दस्तावेज <u>mahatenders.gov.in</u>या अधिकृत वेबसाईटवर ३०.०७.२०२४ रोजी १७.०१वा. पासून उपलब्ध होईल.

कार्यकारी अभियंता

CIN - U99999 MH 1970 SGC-014574 www.cidco.maharashtra.gov.in

(पालघर-२) सिडको/जनसंपर्क/१२४/२०२४-२५



सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड

नोंद. व कॉर्प. कार्यालय: ११०१, शारदा टेरेसेस, प्लॉट क्र.६५, सेक्टर ११, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई-४००६१४. सीआयएन: यु६५९२३एमएच२००८पीएलसी२६१४७२

परिशिष्ट ४ नियम ८(१) ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) **ज्याअर्थी,** खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायब्रेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (कायदा ५४) २००२) अंतर्गत **मे. सुर्थोदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ३ सहवाचित

कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदार/तारणकर्त्यांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत देय क्कम तसेच करारदराने त्यावरील पुढील व्याज, खर्च, शुल्क इत्यादी जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार/जामिनदार हे वर नमूद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ ठरले असून कर्जदार/जामिनदार/तारणकर्ता व सर्वसामान्य जनतेस येथे सूचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सरफायसी कायद्याच्या कलम १३(४) सहवाचित सेक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) अधिनियम, २००२ चे नियम ६ व ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा **तावा** घेतलेला आहे. कर्जदार/सह-कर्जदार/जामिनदारांचे नाव मागणी सूचना दिनांक एकूण थकबाकी रक्कम पुढील व्याज लागू सांकेतिक ताबा दिनांक

०७.०५.२०२४ कर्ज खाते क्र.: २२७०००००४३९१ दिनांक ०६.०५.२०२४ रोजी १) श्रीमती हिना कैलास परदेशी २) श्री. कैलास जगन्नाथ देय रु.१९,०३,२९६.१६/-परदेशी ३) श्री.अभिषेक कैलास परदेशी प्रतिभुत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र. ११६, मोजमाप क्षेत्र ५२५ चौ.फू. (म्हणजे ४८.७९ चौ. मीटर.) सुपर बिल्ट अप क्षेत्र, इमारतीच्या पहिल्य वर, अरिहत टॉवर्स डी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लि., सी.टी.एस.क्र.३८े१२, ३८१५ आणि ३७७७ ते ३७८१, ३७८३, वॉर्ड क्र. २८, ब्लॉक क्र ११६, गाव - खालापूर, तालुका - खोपोली, जिल्हा - रायगड - ४१०२०३ येथील सर्व भाग व खंड. कर्ज खाते क्र.: २१७०४००००२३२ ३०.०४.२०२४ दिनांक २९.०४.२०२४ रोजी १) श्री. मनोज आनंदा आखाडे. देय रु.१३,३७,९८३.३५/-

२) श्री. आनंदा महादेव आखाडे प्रतिभुत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णनः फ्लॅट क्र. २०४, दुसऱ्या मजल्यावर, मोजमाप क्षेत्र ६०.४० चौ.मी., इमारत क्र. बी मध्ये, अरिहंत हिल्स म्हणून ज्ञात ात, नोंदणीकृत को-ऑप हौिसंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात अरिहंत हिल्स बी, जिमन बेअरिंग सर्व्हे क्र. १७/२, सीटीएस क्र. २४७०, गाव - मुळगाव बु., ता खालापूर, जि. रायगड-४१०२०३ येथील सर्व भाग व खंड.

वंशोषतः कर्जदार/जामिनदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेल असल्यास त्यांनी **मे. सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड** यांच्याकडे देय रक्कम तसेच करारदराने त्यावरील पुढील व्याज, खर्च, शुल्क इत्यादी जमा करावी.

सही/- प्राधिकृत अधिकारी सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक लिमिटेडकरिता ठिकाण: रायगड

U GRO CAPITAL LIMITED ४था मजला, टॉवर ३, इकिनॉक्स बिझनेस पार्क, एलबीएस रोड, कुर्ला, मुंबई ४०००७०

ताबा सूचना परिशिष्ट ४ (पहा नियम ८(१)) (स्थावर मालमत्तेकरिता)

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस् ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (५४/२००२) अंतर्गत **य ग्रो कॅपिटल लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत त्याचे नोंदणीकृत कार्यालय-४था मजला, टॉवर ३, इक्विनॉक्स बिझनेस पार्क, एलबीएस मार्ग, कुर्ला, मुंबई-

४०००७<mark>०</mark> आणि **पूनावाला फिनकॉर्प लिमिटेड** त्याचे नोंदणीकृत कार्यालय -६०१, ६वा मजला, झिरो वन आयटी पार्क, सर्वे क्र.७९/१, घोरपडी, मुंढवा रोड, पिंगळे वस्ती. पणे - ४११०३६ आणि सिक्यरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यांनी च्या कलम १३(२) अन्वये वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत तसेच त्यावरील व्याज जमा करण्यास सांगण्यात आले होते. कर्जदार यांनी वर नमुद केलेली रक्कम भरण्यास असमर्थ उरले असून कर्जदार, वर नमूद अन्य व सर्वसामान्य जनतेस येथे सृचित करण्यात येत आहे की, खालील स्वाक्षरीकर्त्यांनी सदर कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (४) सहवाचिता सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या नियम ८ अन्वये त्यांना प्राप्त असलेल्या अधिकाराअंतर्गत खाली नमूद दिवस, महिना आणि वर्ष रोजी मालमत्तेचा ताबा घेतलेला आहे. विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर मालमत्तेसह कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **यू ग्रो कॅपिटल लिमिटेड** यांच्याकडे त्यावरील व्याज मिळून रक्कम जमा करावी. कर्जदारांचे लक्ष वेषण्यात येत आहे की, प्रतिभृत मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध वेळसंदर्भात कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) ची तरतूद आहे. कर्जदाराचे तपशिल मागणी सूचना

१. श्री कृष्णा मेडिकल, २. आशिष रमेश हलपतराव, ३. अश्विनी दिलीप चिखळे, ४. रमेश महादेव हलपतराव, ५. श्री कृष्णा केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट, कर्ज खाते क्र. एचसीएफएमएचओएसईसी००००१०२४९०० आणि यूजीपीयूएनएसएस०००००१८२५० मागणी सूचना दिनांक ०७.०३.२०२४ रोजी देय रेक्कम रू.६१,०१,९८६/-

मालमत्ता १ : घर क्र.४ (जुने घर क्र.१९२), मोजमाप क्षेत्र ३४५० चौ.फूट, बाबा साहेब आंबेडकर वसतिगृह, गाव - ससाणे, तालुका मालमता १: घर क्र.४ (जुन घर क्र.१९२), मोजमाप क्षेत्र ३४५० ची.फूट, बाबा साहब आबंडकर वसितृह, गाव - ससाण, तालुका मुरबाड, जिल्हा - ठाणे - ४२१ ४०१ (सदर मालमता). चतुसिमा :- उत्तरेकडे वा त्या दिशेने : बाळकृष्ण हिंदुराव यांचे घर आणि त्यांची
सुमारे ३ गुंठे जमीन, दक्षिणेकडे वा त्या दिशेने : अमजेद मैनुदीन शेख यांचे घर, पूर्वेकडे वा त्या दिशेने : भाऊ ठाकरे यांचे घर, पश्चिमेकडे वा
त्या दिशेने : खुली जमीन. मालमत्ता २ : घर क्र.५ (जुने घर क्र.१९२), मोजमाप क्षेत्र १२६३ ची.फूट, बाबा साहेब आंबेडकर वसितृह, गाव
- ससाणे, तालुका - मुरबाड, जिल्हा - ठाणे - ४२१ ४०१ (सदर मालमत्ता). चतुसिमा :- उत्तरेकडे वा त्या दिशेने : बाळकृष्ण हिंदुराव
यांचे घर आणि त्यांची सुमारे ३ गुंठे जमीन, दक्षिणेकडे वा त्या दिशेने : अमजेद मैनुदीन शेख यांचे घर, पूर्वेकडे वा त्या दिशेने : भाऊ ठाकरे
यांचे घर, पश्चिमेकडे वा त्या दिशेने : खुली जमीन. सही/-रामलाल गुप्ता, प्राधिकृत अधिकारी, यू ग्रो कॅपिटल लिमिटेड

दिनांकः २९.०७.२०२४, ठिकाण : महाराष्ट्र

प्रेमको ग्लोबल लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय :उमीं इस्टेट, टॉवर ए, ११वा मजला, ९५, गणपतराव कदम मार्ग, लोअर परळ (प.), मुंबई–४०००१३. सीआयएनः एल१८१००एमएच१९८६पीएलसी०४०९११ कोडः ५३०३३१

30 जन २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता एकमेव व एकत्रित अलेखापरीक्षित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

२० जून, २०२० राजा सपलेल्या तिनाहाकारता एकन्य य एकाग्रत जलखायराजित ।यताच निष्काया जहिपाल (ह.जाबात)									
		एकमेव				एकत्रित			
		संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले
		तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष	तिमाही	तिमाही	तिमाही	वर्ष
अ.	तपशिल	३०.०६.२४	39.03.28	30.08.23	39.03.28	30.08.28	39.03.28	३०.०६.२३	३१.०३.२४
क्र.		अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	अलेखापरिक्षीत	लेखापरिक्षीत
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	9034.00	9६५५.७८	9890.93	£3£3.02	२७२१.३४	२७३९.९३	2883.60	90८८.9८
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (विशेष साधारण बाबनंतर)	998.८३	982.६३	२३९.१७	७३९.२४	३५२.४२	३९८.५६	३७६.१२	9२८५.७३
₹.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)								
	(विशेष साधारण बाबनंतर)	99८.३0	90६.६२	१८६.६४	५८४.७६	२९८.८६	२९३.२४	30६.30	१०२३.५६
8.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट								
	नफा/(तोटा)(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	99८.0९	903.84	१८६.३४	4८0.८9	२९८.६५	२९०.०७	304.00	9098.६9
	समभाग भांडवल	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86	330.86
ξ.	राखीव (मागील वर्षाच्या ताळेबंद पत्राकानुसार पुनर्मुल्यांकित राखीव वगळून)	-	-	-	७२९३.८३	-	-	-	90९५४.७९
O.	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/– प्रती) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)								
	मूळ	3.4८	3.23	५.६५	90.89	9.08	۵.۵۱	9.20	३०.९७
	सौमिकृत	3.46	3.23	५.६५	90.89	9.08	۵.۵۱	9.20	३०.९७

१) सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० जून, २०२४ रोजी संपलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० जून, २०२४ रोजी संघलेल्या तिमाहीकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.premcoglobal.com वेबसाईटवर उपलब्ध आहे. सदर निष्कर्ष हे कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे. २) लेखा समितीने सदर निष्कर्षाचे पुनर्विलोकन केले आणि दिनांक २७ जुलै, २०२४ रोजी झालेल्या सभेत संचालक मंडळाने मान्यता दिली.

३) कंपनीच्या संचालक मंडळाने वित्तीय २०२४–२५ करिता रु.१० प्रत्येकी (२०%) चे रु.२/– प्रती शेअर्सचे पहिले अंतरिम लाभांश मान्य केले आहे.

मंडळाच्या आदेशान्वये प्रेमको ग्लोबल लिमिटेड सही / - अशोक बी. हरजानी व्यवस्थापकीय संचालक डीआयएन:००७२५८९०

दिनांकः २७.०७.२०२४ ठिकाणः मुंबई

(दिनांक १०.०७.२०२४ रोजी दायित्वाचा तपशील)